

पेमेंट अर्ज फॉर्म

(कृपया ब्लॉक लेटर्समध्ये लिहा किंवा टाईप करा)



Live more,
Bank less

हयासाठीचा अर्ज : ☐ टेलिग्राफिक ट्रान्स्फर (TT) ☐ रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS)
(कृपया जे लागू असेल ते टिक करा) ☐ डिमांड ड्राफ्ट (DD) ☐ नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंडस ट्रान्स्फर (NEFT)

अर्जदाराचे तपशील

नाव :
संपर्क क्र. :
पत्ता :
ईमेल पत्ता : मोबाइल क्र. :
(फक्त NEFT पेमेंटसाठीच) (फक्त NEFT पेमेंटसाठीच)
☐ माझ्या DBS अकाउंट क्र. मधून डेबिट करा.
☐ DBS चेक क्र. डिपॉझिट करा

TT चे चल :
☐ राशी शब्दांमध्ये
☐ TT / DD / RTGS / NEFT चलनातील राशी
(शुल्क वगळून)
☐ TT / DD / RTGS / NEFT चलनातील राशी
(शुल्कासह)
☐ देय शहर आणि देश
(फक्त DD / TT साठी)
ओव्हरसीज शुल्क ☐ लाभार्थ्याच्या खात्यासाठीचे आहेत का
(फक्त TT / DD साठी)
☐ रिमिटरच्या खात्यासाठी असतील तर कृपया डेबिट खाते क्र. सांगा.

लाभार्थी तपशील

लाभार्थी नाव
लाभार्थी खाते क्रमांक
लाभार्थी खाते क्रमांक परत एंटर करा
लाभार्थी बँक IFSC कोड
(फक्त RTGS / NEFT साठी)
लाभार्थ्याच्या बँकेचे नाव आणि पत्ता
(फक्त TT / DD साठी)
बँक क्लीअरिंग कोड (स्विफ्ट एड्रेस इ.)
(फक्त TT साठी. कृपया ही माहिती उपलब्ध असेल तर द्या)
कृपया लागू असेल ते टिक करा (फक्त NEFT पेमेंटसाठीच)
☐ DBS बँक इंडिया लिमिटेडसोबत खाते नसलेल्या ग्राहकांसाठी 50 NEFT
☐ 51 भारत- नेपाळ रिमिटान्स
☐ 52 कार्ड पेमेंटस

पेमेंट तपशील (कोणतेही असतील तर - TT/NEFT/RTGS साठी)

माझ्या/ आमच्या खात्यासाठी आणि जोखमीसाठी आणि आपल्यावर कोणतेही दायित्व किंवा जबाबदारी न येता आणि मी/ आम्ही वाचलेल्या व समजून घेतलेल्या लीफवरील अटीनुसार. कृपया खाली दिल्याप्रमाणे हे ट्रॅन्झॅक्शन करावे.
कंपनी स्टॅम्पसह अधिकृत स्वाक्षरी (लागू असल्यास) दिनांक

संकलनाची पद्धती (DD साठी)

कंपनी स्टॅम्पसह अधिकृत स्वाक्षरी (लागू असल्यास) दिनांक

DD मिळाल्याची पोच

☐ DD मिळाल्याची पोच मी देतो.
कंपनी स्टॅम्पसह अधिकृत स्वाक्षरी (लागू असल्यास) दिनांक

बँकेच्या वापरासाठी

द्वारे केले गेले	द्वारे स्वाक्षरी पडताळणी	द्वारे मान्यता	द्वारे प्रक्रिया केली गेली	द्वारे तपासले गेले	द्वारे अधिकृत अनुमती दिली

महत्वाची सूचना: इलेक्ट्रॉनिक पेमेंट्सवर फक्त लाभार्थी खाते क्रमांकाच्या आधारे प्रक्रिया केली जाईल आणि लाभार्थी खाते क्रमांक देताना ग्राहकाने योग्य ती काळजी घ्यायला हवी. जर लाभार्थी खाते क्रमांक बरोबर नसेल तर योग्य त्या खात्यामध्ये पैसे जमा न झाल्यास/ उशिरा जमा झाल्यास बँक जबाबदार नसेल.

अटी व शर्ती

1. पेमेंट प्रक्रिया करण्यासाठी बँक आपल्या ठराविक टप्प्यांची प्रक्रिया करू शकेल. असे करताना बँक तिला योग्य वाटेल त्यानुसार अर्जदाराच्या वतीने मुक्त प्रकारे मेल, टेलेक्स, केबल, स्विफ्ट किंवा तिला योग्य वाटणा-या अन्य पद्धतीने निधीचे रिमिटान्स रिमिट किंवा सादर करू शकेल किंवा योग्य वाटेल त्यानुसार अन्य करस्पॉन्डंट, सब एजन्सी किंवा एजन्सीचा वापर करू शकेल, परंतु असे करताना बँक किंवा तिचे करस्पॉन्डंट किंवा एजंटस हे टपाल प्राधिकरण, टेलिग्राफ, केबल किंवा वायरलेस कंपनी किंवा अशा प्राधिकरणाचे अन्य कर्मचारी किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे इलेक्ट्रॉनिक संपर्क, वायर केबल किंवा मेलसवर होणा-या अडथळे, त्रुटी, दोष, दिरंगाई, हानी ह्यासाठी जबाबदार असणार नाहीत. बँक आपल्या करस्पॉन्डंटस किंवा एजंटसद्वारे किंवा अन्य प्रकारे ह्या हस्तांतरणाशी संबंधित कोणताही मैसेज उघड प्रकारे, कोड किंवा सिफर पद्धतीने पाठवू शकते.
2. लागू मार्गदर्शक नियमानुसार कोणत्याही कारणामुळे किंवा कारण न देता कोणताही अर्ज स्वीकारण्याचा किंवा फेटाळण्याचा अधिकार सुरक्षित ठेवत आहे.
3. बँकेची कोणतीही चूक, दोष, त्रुटी, कृती, वगळण्याची बाब किंवा बँकेचे कर्मचारी किंवा कोणतेही करस्पॉन्डंट, सब एजंटस किंवा अन्य एजंट किंवा त्यांच्या कर्मचा-यांच्या अशा कृतीसाठी बँक जबाबदार नसेल.
4. रिमिटान्स करण्यात येणा-या देशातील चलनाव्यतिरिक्त अन्य देशाचे चलन त्या देशाच्या चलनामध्ये पेमेंट करणा-याला देय असेल व त्याचा दर हा बँकेच्या करस्पॉन्डंटस किंवा एजंटसद्वारे विकत घेण्याचा दर असेल व जेव्हा पे करणा-याने पेयिंग करस्पॉन्डंट किंवा एजंटससोबत अन्य प्रकारे इतर देशामधील चलन प्राप्त करण्याची व्यवस्था केली असेल व त्या संदर्भात बँकेच्या करस्पॉन्डंट किंवा एजंटचे सर्व शुल्क दिले असेल, तेव्हाच हे बदलता येऊ शकेल.
5. स्पष्ट प्रकारे नमूद व लिखित प्रकारे सहमती दिलेली असलेली स्थिती वगळता अन्य स्थितीत बँक आपल्या स्वयंनिर्णयानुसार अर्जदाराकडून प्राप्त विदेशी मूल्याच्या निधीला तो रूपांतरित करून प्राप्त होण्याच्या दिवशी असलेल्या बँकेच्या दराने विकू शकते. बँकेने असे रूपांतरण केले असल्याचे बँकेचे लिखित स्टेटमेंट अंतिम मानले जाईल.
6. कर किंवा अवमूल्यनामुळे किंवा रूपांतरण क्षमतेमध्ये, रिक्विजिशनस, अनैच्छिक ट्रान्सफर, कोणत्याही स्वरूपातील अडथळे, सरकारी किंवा सैनिकी सत्तेचा हस्तक्षेप, युद्ध, हल्ले किंवा बँकेच्या नियंत्रणाबाहेरील अन्य कोणत्याही कारणामुळे निधीचे मूल्य कमी झाले असेल, तर त्या संदर्भात बँकेची अर्जदाराप्रती कोणतीही जबाबदारी किंवा दायित्व असणार नाही. तसेच, (i) जर मूळ देशातील चलनामुळे अशा निधीची उपलब्धता, क्रेडीट किंवा हस्तांतरण अडवले जात असेल, तर बँकेला संबंधित चलनामध्ये किंवा अन्य कोणत्याही चलनात हा निधी ड्राफ्ट किंवा कॅश किंवा अन्य पद्धतीने अदा करण्याचे कोणतेही दायित्व नसेल आणि (ii) जर कोणताही विषय ईएमयुशी संबंधित असेल (इकोनॉमिक्स अँड मॉनिटरी युनियन) (ज्यामध्ये ईएमयु विघटन करणे, ईएमयुमधून एक किंवा अधिक सहभागी देश बाहेर पडणे किंवा सहभागी देशांमधील घटकांमध्ये कोणताही बदल अशा व इतर बाबींचा समावेश असू शकेल) ज्यामुळे युरोची उपलब्धता, क्रेडीट किंवा हस्तांतरण ह्यावर निर्बंध येईल किंवा बँकेसाठी युरो निधीच्या संदर्भात दायित्व पूर्ण करणे अशक्य किंवा दुष्कर ठरत असेल, तर बँकेला ड्राफ्ट किंवा कॅश किंवा अन्य कोणत्याही प्रकारे संबंधित चलनात किंवा अन्य कोणत्याही चलनात तो निधी अदा करण्याचे दायित्व असणार नाही.
7. अर्जदार अर्जदाराशी संबंधित तपशील, हा अर्ज, त्यातील विषय व अर्जदाराची खाती आणि बँकेमधील इथे अर्ज केलेल्या ड्राफ्टशी संबंधित व त्यावरील कोणत्याही व्यवहाराच्या संदर्भातील अन्वेषणाच्या उद्देशासाठी बँकेला योग्य वाटणारी अन्य माहिती बँकेद्वारे तिच्या अधिका-यांना, कर्मचा-यांना, करस्पॉन्डंटसना आणि एजंटसना उघड करण्याविषयी अर्जदार सहमती देत आहे.
8. आपल्या स्वयंनिर्णयानुसार बँक कोणत्याही वेळी वरील अटी व शर्तीपैकी एका किंवा सर्वांमध्ये सुधारणा करू शकते, भर घालू शकते, दुरुस्त्या करू शकते व वेळोवेळी लागू असलेल्या नियम किंवा मार्गदर्शक तत्वांनुसार त्याची माहिती कळवणे आवश्यक असेल तर तशी 30 दिवसांची सूचना देईल.
9. विदेशी चलनातील ड्राफ्टचे एनकॅशमेंट हे ड्रॉवी बँकेच्या एनकॅशमेंट पद्धतीनुसार असलेल्या गरजांवर अवलंबून आहे.
10. विदेशी चलनातील ड्राफ्टचे एनकॅशमेंट हे जिथे तो ड्राफ्ट एनकॅश करण्यात येणार आहे, त्या देशातील नियम व नियमनावर अवलंबून असेल. काही देशांमधील प्रचलित विनियम निर्बंधांच्या संदर्भात ड्राफ्टच्या एनकॅशमेंटसंदर्भातील बँकेचे दायित्व हे कोणत्याही वेळी त्या मर्यादेमध्येच असेल ज्या मर्यादेमध्ये ड्राफ्ट काढला व जेव्हा पेमेंटच्या सूचना मिळाल्या किंवा त्यावर कार्यवाही केली गेली तेव्हा त्या ठिकाणाच्या सरकारच्या किंवा त्या चलनाच्या मुख्य आर्थिक केंद्राच्या ठिकाणी असलेल्या किंवा अन्य निर्बंधांनुसार त्या चलनात मान्य केलेली राशी असेल आणि युरोच्या संदर्भात युरोपियन युनियन किंवा त्यामधील कोणत्याही देशाच्या नियमांनुसार हे निर्धारित होईल. कोणत्याही सरकारची किंवा सरकारी एजन्सीची कृती किंवा आदेश ह्यामुळे किंवा कोणत्याही क्लीअरिंग, सेटलमेंट किंवा पेमेंट सिस्टीमच्या बंद पडण्यामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणांमुळे कोणताही उशीर झाल्यास किंवा नुकसान झाल्यास बँक किंवा बँकेचे करस्पॉन्डंटस किंवा एजंटसना त्यासाठी जबाबदार धरता येणार नाही.
11. अर्जदाराला मान्य आहे की, जर अर्ज बँकेने वेळोवेळी निर्धारित केलेल्या कट ऑफ वेळेच्या आधी सादर केला गेला तर RTGS/NEFT ट्रान्सफर त्याच दिवशी केली जाईल आणि बँकेला पेमेंटचा वेळ/शेड्युल ह्याबद्दल निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे आणि अन्यथा हे ट्रान्सफर दुस-या कार्य दिवशी केले जाईल.
12. अर्जदाराला मान्य आहे की, एकदा बँकेने कार्यवाही केल्यानंतर RTGS/NEFT पेमेंट ऑर्डर परत बदलू शकणार नाही. बँकेच्या कार्यवाहीसाठी किंवा त्याच्याद्वारे दिल्या गेलेल्या कोणत्याही पेमेंट ऑर्डरच्या कार्यवाहीसाठी बँकेला काही खर्च झाल्यास त्याच्या खात्यातून ती रक्कम वजा करण्यासाठी अर्जदार बँकेला इथे अधिकृत अनुमती देत आहे.
13. कोणत्याही सरकारचा किंवा सरकारी एजन्सीचा आदेश किंवा कृती किंवा RTGS/NEFT प्रणालीचे अपयश ह्या किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे झालेला उशीर किंवा नुकसान ह्याबद्दल बँक जबाबदार नसेल. ह्या करारानुसार रिमिटान्ससाठी बँक आवश्यक ती कार्यवाही करू शकेल आणि कोणताही करस्पॉन्डंट, सब एजंट किंवा अन्य एजन्सीचा वापर करू शकेल, परंतु कोणत्याही वेळेस RTGS/NEFT प्रणालीमध्ये अडथळे, त्यातून वगळल्या जाणा-या बाबी किंवा तृती ह्यामुळे बँक किंवा तिचे कोणतेही करस्पॉन्डंटस किंवा एजंटस जबाबदार ठरणार नाहीत.
14. जर कार्यवाहीच्या परिस्थितीमध्ये आवश्यक झाले, तर रिमिटरने निर्धारित केलेल्या स्थानाव्यतिरिक्त अन्य जागी ह्या टेलिग्राफिक ट्रान्सफर/डिमांड ड्राफ्टला ड्रॉ करण्याचा अधिकार बँक सुरक्षित ठेवत आहे.
15. कोणत्याही स्पष्ट सूचनेच्या अनुपस्थितीमध्ये, टेलिग्राफिक ट्रान्सफर आणि डिमांड ड्राफ्टवर पेमेंट केल्या गेलेल्या देशाच्या करन्सीमध्ये कार्यवाही केली जाईल.
16. भारताबाहेर झालेले सर्व शुल्क हे लाभार्थी खात्यासाठी आहेत.



Live more,
Bank less

अधिक माहितीसाठी, कृपया संपर्क करा:

मुंबई	: दूरध्वनी:	+91 22 6638 8888
बंगलुरु	: दूरध्वनी:	+91 80 6632 8888
चेन्नई	: दूरध्वनी:	+91 44 6656 8888
कडलोर	: दूरध्वनी:	+91 413 3208 195
कोल्हापूर	: दूरध्वनी:	+91 231 3050 100
कोलकाता	: दूरध्वनी:	+91 33 6621 8888
मोरादाबाद	: दूरध्वनी:	+91 591 6601 300
नाशिक	: दूरध्वनी:	+91 253 6632 100
नवी दिल्ली	: दूरध्वनी:	+91 11 3041 8888
पुणे	: दूरध्वनी:	+91 20 6621 8888
सालेम	: दूरध्वनी:	+91 427 6641 300
सूरत	: दूरध्वनी:	+91 261 6675 400